

गर्भवास (गर्भ + वास) m. die *Wohnung der Leibesfrucht, Mutterleib* MBh. 12, 78. Jāgñ. 3, 63. MBh. 4, 2298. 12, 7747. 13, 5708. BHARTR. 3, 38.

गर्भविच्युति (गर्भ + वि०) f. *Abortus im Beginn der Schwangerschaft* Suçra. 1, 278, 20, 21.

गर्भविपति (गर्भ + वि०) f. *das Absterben der Leibesfrucht* Verz. d. B. H. No. 1096.

गर्भवेष्मन् (गर्भ + वे०) n. *Mutterleib oder Wochengemach* RACH. ed. Calc. 3, 12.

गर्भव्याकरण (गर्भ + व्या०) n. *Bildung der Leibesfrucht, ein Abschnitt im Çaritra-Theil der Medicin* Suçra. 1, 323, 19; vgl. 9, 8.

गर्भव्यापद् (गर्भ + व्या०) f. *das Absterben der Leibesfrucht* Verz. d. B. H. No. 929.

गर्भव्यूल (गर्भ + व्यूल) m. *eine best. Schlachtordnung* MBh. 7, 3110.

गर्भशङ्क (गर्भ + शङ्क) m. *a kind of vectis or instrument for extracting the dead foetus* WILS.

गर्भशया (गर्भ + शया०) f. *der Ruheort der Leibesfrucht, Mutterleib* BHAVAPR. im ÇKDR. MBh. 12, 6758.

गर्भसंक्रमण (गर्भ + सं०) n. *das Eingehen in einen Mutterleib* MBh. 14, 472.

गर्भसमय (गर्भ + स०) m. = गर्भकाल 2. VARĀH. Brh. S. 21, 31, 33.

गर्भसंवत् (गर्भ + सं०) m. *Entstehung einer Leibesfrucht, das Schwangerwerden: आ गर्भसंभवाद्यक्ते* (sc. पतीम) Jāgñ. 1, 69.

गर्भसंपूति (गर्भ + स०) f. *dass.: तदेषा गर्भसंपूतिः कुतः* KATHĀS. 5, 61.

गर्भसुगम (गर्भ + सु०) adj. *der Leibesfrucht Segen bringend: °गा देवी* Verz. d. B. H. No. 1206. गर्भसौभाग्य ibid.

गर्भसूत्र (गर्भ + सूत्र) n. Titel eines buddh. Sūtra WASSILJEW 327.

गर्भस्थ (गर्भ + स्थ) adj. 1) *im Mutterleibe befindlich* Suçra. 1, 322, 5. PANKAT. II, 82. KATHĀS. 6, 29. so *dumm wie ein Kind im Mutterleibe* MBh. 3, 13358. — 2) *im Innern von — befindlich:* सूचीयवास्य (व्यूहस्य) गर्भस्था गूढा व्यूहः कृतः पुनः MBh. 7, 3110.

गर्भस्त्राव (गर्भ + स्त्राव) m. *Fehlgeburt* M. 3, 66. Jāgñ. 3, 20. PANKAT. Pr. 8. — Vgl. गर्भस्त्राव.

गर्भस्त्राविन् (गर्भ + स्त्राविन्) 1) adj. *eine Fehlgeburt verursachend: —* 2) m. N. eines Baumes, *Phoenix paludosa* Roxb. (कृत्ताल), RĀGĀN. im ÇKDR.

गर्भगार् (गर्भ + गार्) n. 1) *Uterus RĀGĀN. im ÇKDR. — 2) ein inneres Gemach, Schläfgemach* AK. 2, 2, 8 (nach Einigen: *Wochengemach*). TRIK. 2, 2, 5. H. 993. — 3) *das Allerheiligste in einem Tempel, wo das Bild des daselbst verehrten Gottes aufgestellt ist,* KATHĀS. 7, 71. — Vgl. गर्भगृहः.

गर्भाङ्क (गर्भ + अङ्क) m. *Zwischenspiel in einem Acte: अङ्कोदरप्रविष्टे यो रङ्गदारा मुखादिमान्। अङ्को इपरः स गर्भाङ्कः सवीतः फलवानपि* || Sīh. D. 279; vgl. 363.

गर्भाद् (गर्भ + अद्) adj. *Leibesfrucht verzehrend* AV. 2, 25, 3.

गर्भाधान (गर्भ + आधान) n. *das Befruchten, das Belegen: स्त्रीग्रोषु पुंगवानां गर्भाधानाय प्रथमगमनम्* P. 3, 3, 71, Sch. eine der Befruchtung vorangehende Ceremonie: गर्भाधानमृता Jāgñ. 1, 11. स्त्रुम्भानाहृद्यं निषेकदिवसे सायं संध्यायमतीताया पतिः सुचिः सुगन्धिः सुवेशो मत्तेण

II. Theil.

सूर्यार्थं दक्षा पूर्वभिमुखोपविष्टायाश्च वधा दत्तिणादस्तेनोपस्थं स्पृशन्मत्वं जपेत्। ततः पुनरपि उपस्थं स्पृशन्मत्वं जपेत्। ततो भार्यामुपेयात् ॥ BHAVADEVABHATTĀ im ÇKDR. श्रगिस्तु मारुते नाम गर्भाधाने विद्योपते GRUJASAMGR. 1, 2. MBh. 3, 13874. KAPILA 1, 33. Verz. d. B. H. No. 1034. an einer Wolke (vgl. गर्भ 3.) vollzogen MEGH. 9.

गर्भवक्राति (गर्भ + वक्र०) f. *das Sinken der Leibesfrucht* Verz. d. B. H. No. 929.

गर्भशय (गर्भ + शाश्य) m. *Uterus* AK. 2, 6, 4, 38. H. 540. MBh. 14, 504. Suçra. 1, 336, 20. 338, 1. 182, 6. 2, 36, 5. गर्भशयस्य 1, 278, 18.

गर्भाष्टम् (गर्भ + अष्टम) s. u. गर्भ 2.

गर्भास्पद्न (गर्भ + अ - स्प०) n. *Unbeweglichkeit des Fötus* Suçra. 1, 49, 45. 279, 4.

गर्भास्त्राव (गर्भ + आस्त्राव) m. *Fehlgeburt* Suçra. 1, 175, 7. — Vgl. गर्भस्त्राव.

गर्भितः (von गर्भ) adj. *schwanger* in übertr. Bed. gaṇa तारकादि zu P. 5, 2, 36.

गर्भिन् (von गर्भ) adj. *schwanger, trächtig* (eigentl. und übertr.): गर्भु सुमितिः गर्भिणीषु R.V. 3, 29, 2. ÇAT. Br. 11, 3, 4, 2. KĀT. ÇA. 12, 5, 12. 25, 11, 18. ÅCV. ÇA. 9, 4. KATHOP. 4, 8. TS. 1, 8, 10, 1. pl. गर्भिणीषः (P. 7, 3, 107, VÄRTT. 3, Sch. 3, 1, 85, KÄR., Sch.) 2, 1, 2, 6. Das womit eine Person schwanger geht im acc. oder instr.: सो ऽष्टै इप्सान्गर्भिभवत् ÇAT. Br. 6, 1, 2, 6. सर्वाणि भूतानि गर्भागत् 8, 4, 2, 1. 9, 5, 2, 62. 11, 5, 4, 12. पथा व्यारिन्केणा गर्भिणी 14, 9, 4, 21. — गर्भिणी *schwanger, eine schwangere Frau* AK. 2, 6, 4, 22. H. 1266. M. 3, 114. गर्भिणी तु द्विमासादिः 8, 407. 9, 173, 283. Jāgñ. 1, 105. MBh. 3, 8843. 12, 13126. R. 1, 70, 30. 2, 110, 18. Suçra. 1, 321, 21. 366, 16. त्रैत्य वराह. Brh. S. 66, 10. Mit Thiernamen compon. P. 2, 1, 71. गोगर्भिणी *eine trächtige Kuh* Sch. गर्भिणीव्याकरण n. oder °व्याकृति f. *Ausbildung, Fortschritt der Schwangerschaft*, ein Kapitel der Medicin Suçra. 1, 366, 16; vgl. 9, 10. गर्भिणीयवेत्तणा n. *Pflege einer Schwangeren, Geburtshilfe* TRIK. 2, 6, 11. — Vgl. बालगर्भिणी.

गर्भतृप् (गर्भ, loc. von गर्भ, + तृप्) adj. *im Mutterleibe zufrieden* so v. a. *indolent* gaṇa पात्रेसमितादि zu P. 2, 1, 48 und gaṇa युक्तोरात्यादि zu 6, 2, 81.

गर्भश्यार (गर्भ + ईश्यर) m. *ein geborener Herrscher; davon nom. abstr.* गर्भश्यारता *eine ererbte Herrscherwürde* RĀGA-TĀR. 5, 198. — Vgl. गर्भान.

गर्भोत्पत्ति (गर्भ + उत्पत्ति) f. *die Bildung der Leibesfrucht* Verz. d. B. H. 283, 12.

गर्भोपयात (गर्भ + उप०) m. *das Missrathen der Garbha* (Bed. 3.) VĀNU. Brh. S. 21, 25.

गर्भोपयातिनी (wie eben) adj. f. *eine Fehlgeburt machend, von einer Kuh* AK. 2, 9, 70.

गर्भोपनिषद् (गर्भ + उप०) f. *Titel einer Upanishad* COLEBR. Misc. Ess. 1, 90. 244. Ind. St. 1, 231. 302. 469. 2, 63. WEBER, Lit. 134. 160. 239.

गर्भ्य (von गर्भ) s. सगर्भ्य.

गर्भुत् f. 1) *eine Art Biene* (?); davon गर्भुत् *eine Art Honig* P. 4, 3, 117, Sch. — 2) *ein best. Gras* U. 1, 95. AK. 2, 4, 5, 31. *eine Schlingpflanze* (लता) MED. t. 107. Rohr (नट) ÇKDR. nach derselben Aut. Nach Einigen = vulg. गयना *Vangueria spinosa* Roxb., nach Andern = vulg. गटगट